

# JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

**INTERIM CORPORATE OFFICE** : PLOT NO.106, SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)  
TEL : +91-124-4624000, 2574326, 2575626 • FAX : +91-124-2574327  
E-mail : contacts@jindaldrilling.in Website : www.jindal.com  
CIN : L27201MH1983PLC233813

**CORPORATE OFFICE** : PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

## E-Communication

**JDIL/SECT/2023-24**

**2nd August, 2023**

**BSE Ltd**  
25th Floor, P.J. Towers,  
Dalal Street, Mumbai-400 001  
**Security Code: 511034**

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, C-1, Block-G  
Bandra-Kurla Complex, Bandra (E),  
Mumbai – 400 051  
**Security Code: JINDRILL**

**Sub: Intimation regarding publication of Pre AGM Notice and Record Date**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement published in newspapers viz. Business Standard (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi) on 2nd August, 2023 regarding Pre AGM Notice and Record Date fixed for payment of Dividend.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,  
Yours faithfully,  
**For Jindal Drilling and Industries Limited**


**P K Rustagi**  
**Chief Financial Officer**

**JINDAL**  
DRILLING & INDUSTRIES LTD.

**OPERATIONS OFFICE** : 3RD FLOOR, KESHAVA BUILDING, BANDRA - KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI - 400 051  
TEL : +91-22-26592889, 26592892, 26592894 • FAX : +91-22-26592630

**REGD. OFFICE** : PIPE NAGAR, VILLAGE- SUKELI , N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 ( MAHARASHTRA )  
TEL : +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX : +91-02194-238513

**MEMBER** : INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA



**IADC**  
MEMBER

# Gold demand lacks lustre: Declines 7% in 1st quarter

Surge in prices, knee-jerk response to ₹2,000 note ban key reasons: WGC

PUNEET WADHWIA  
New Delhi, 1 August

Gold demand in India witnessed a 7 per cent year-on-year (YoY) decline, totalling 158.1 tonnes in the 2023-24 (FY24) April-June quarter (first quarter, or Q1) compared with 170.7 tonne in the same period last year, according to the World Gold Council (WGC).


The drop in demand was attributed to the surge in gold prices and the knee-jerk response to the ban on ₹2,000 notes during the quarter, especially impacting the jewellery segment.

Somasundaram P R, regional chief executive officer-India at WGC, expressed caution regarding the outlook for the rest of the year, citing uncertainties stemming from high local prices and a slow-down in discretionary spending.

"However, the success of the monsoon season could boost sentiment ahead of the Diwali season and potentially yield positive surprises. With the first half of calendar year 2023 (CY23) demand at 271 tonne, our estimate for full-year (CY23) gold demand is in the range of 650-750 tonne," he said.

In terms of value, the total gold demand in India during the recently concluded quarter was pegged at ₹82,530 crore, showing a 4 per cent increase compared with the second quarter of 2021-22, or FY22 (₹79,270 crore) mainly due to the rise in gold prices.

On a global scale, gold demand (excluding over-the-counter, or OTC) dropped by 2 per cent YoY to 921 tonne in Q1FY24. However, inclusive of OTC and stock flows, the total



Q1FY22 quarter.

### Gold recycling

With the surge in prices, gold buyers in India turned to recycling gold, leading to a substantial increase of 61 per cent YoY in gold recycling, totalling 37.6 tonnes in Q1FY24, compared with 23.3 tonne in the same period last year. The WGC attributed this increase to high gold prices and the base effect, as well as consumer distress.

"There was some evidence that high prices and consumer distress fuelled recycled gold supply growth. Meanwhile, weak jewellery demand was also reflected in low volumes of old gold jewellery being exchanged for new," said WGC.

### Jewellery demand

The demand for gold jewellery in India experienced an 8 per cent YoY decline, amounting to 128.6 tonne in Q1FY24. However, the value of jewelry demand rose by 3 per cent YoY to ₹67,120 crore (₹65,140 crore in Q1FY23). For the first half of CY23, the demand for gold jewellery in India dropped 12 per cent YoY to 207 tonne.

The drop in demand for gold jewellery was attributed to record high rupee gold prices, which significantly impacted affordability and consumer sentiment. Investment demand also declined marginally by 3 per cent, from 30.4 tonne in Q1FY23 to 29.5 tonne in Q1FY24.

Somasundaram P R commented on the notable impact of the knee-jerk reaction to the ban of ₹2,000 notes during the quarter. "This highlights the sensitivity of Indian consumers to policy changes, which can have short-term effects on gold demand," he added.

# Party over? If overweight, pare exposure to US tech sector

Allocation to it should not exceed 25% of your total exposure to the country's market

SANJAY KUMAR SINGH & KARTHIK JEROME

Seven of the largest US technology companies—Alphabet, Amazon, Apple, Meta, Microsoft, Nvidia and Tesla—have added \$4.5 trillion to their market capitalisation since the start of this year. The NASDAQ-100 is up 44 per cent, the NYSE FANG+ index has gained 81 per cent, while the broader S&P 500 index is up only about 20 per cent year-to-date (YTD).

### Narrow, AI-driven rally

The rally in US stocks has been driven primarily by the seven names mentioned above. "If you exclude them, the US market hasn't moved much, which is why there is a large divergence between the performance of the NASDAQ-100 on the one hand, and the Dow Jones and the S&P 500 on the other," says Alekh Yadav, head of investment products, Sanctum Wealth.

Investor fancy for generative artificial intelligence (AI) is propelling this rally. "Companies like Nvidia, the chipmaker, cloud computing names like Amazon, Microsoft, Google, etc. are benefiting from this trend," says Rajeev Thakkar, chief investment officer, PPFAS Mutual Fund.

According to Vishal Dhawan, chief financial planner, Plan Ahead Wealth Advisers. "Following the launch of ChatGPT, there is a growing conviction among investors that companies in this space will capitalise on the adoption of AI by businesses."

Thakkar is of the view that the current rally is only recouping the losses of 2022. The NASDAQ-100, he points out, hasn't yet surpassed its previous high.

### Valuations turning expensive

Some US technology stocks could well be in bubble territory. "After the sharp

run-up, risks would be especially high in stocks where the expected revenue and cash flows don't materialise," says Thakkar.

Yadav, too, is of the view that the risks in these stocks have become skewed towards the downside. Basing one's investment strategy on a single technology can be risky as trends change rapidly within this sector. "Owing to the dynamic nature of technology, a seemingly attractive technology today may not hold the same promise in the future. An example is the Metaverse. The enthusiasm for it has diminished noticeably compared to a couple of years ago," says Dhawan.

### Longer-term opportunity

Some experts are of the view that Indian investors should maintain exposure to the NASDAQ-100 as it is an attractive play on the technology and innovation boom. "Digitisation and technology are here to stay. Tech companies will only become bigger over the next 5-10 years," says Vivek Banka, co-founder, GOALTELLER. He adds that the NASDAQ-100 was rebalanced recently. "Exposure to some of the stocks, whose weight in the index had become high, has been trimmed," he says.

### Avoid FOMO

With the tech indices trading above their long-term average valuations, new entrants have a significantly smaller margin of safety than those who got in at the start of the year. "Do not succumb to the fear of missing out and make large investments in one go. Instead, invest in a staggered manner to average out your purchase cost," says Dhawan. Banka suggests investing in a NASDAQ-100-based fund-of-fund only if one has a long horizon and can hold on through a correction.



**YOUR MONEY**

### Pare allocation if required

Existing investors should adhere to their asset allocation. "If your exposure to US funds is 20 per cent of your equity portfolio, then exposure to the technology sector should not exceed 25 per cent of this exposure," says Dhawan. According to Banka, investors in an Indo-



### SHARP RUN-UP IN TECHNOLOGY INDICES



US diversified equity fund (such as Parag Parikh Flexi-cap) may continue as this fund has limited exposure to US technology stocks (17 per cent) and enjoys equity taxation (pure international funds are taxed like debt funds).

Dhawan says investors in FANG+ based funds are at greatest risk as this index has only a few stocks and is not diversified across sectors. "NASDAQ-100 investors face similar risks, but to a lesser degree due to the 100 stocks in this index," he adds. He suggests that retail investors first build a core exposure through a broad-based index, such as the S&P 500 or the US total stock market index, and only then include NASDAQ-100 or FANG+ based products in their satellite portfolios.

## Aptus Value Housing Finance India Limited

(CIN : L65922TN2009PLC073881)

Registered Office and Corporate Office: 8B, 8th Floor, Doshi Towers, 205, Poonamallee High Road, Kilpauk, Chennai - 600 010. Tel: +91 44 4565 0000

---

**STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023**

(INR In lakhs)

S. No.	Particulars	Consolidated		
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022
1	Total Income from Operations	30,563.14	29,850.56	24,034.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	18,342.49	17,637.60	15,230.35
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18,342.49	17,637.60	15,230.35
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14,225.64	13,529.67	11,884.15
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14,225.67	13,519.01	11,883.45
6	Paid up Equity Share Capital	9,961.36	9,960.61	9,938.36
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	328,203.05	323,972.51	293,561.31
8	Securities Premium Account	173,767.78	173,716.03	173,716.03
9	Net worth	338,164.41	333,933.12	303,499.67
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	410,897.53	379,582.11	294,737.29
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	1.22	1.14	0.97
13	Earnings Per Share (of Rs. 2/- each)			
1. Basic (Not annualised for the quarter)		2.86	2.72	2.39
2. Diluted (Not annualised for the quarter)		2.85	2.71	2.38

**Notes:**

- The above statement of unaudited consolidated results has been reviewed by the Audit Committee on Jul 31, 2023 and approved by the Board of directors on Aug 01, 2023.
- The financial statements have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.

---

**STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023**

(INR In lakhs)

S. No.	Particulars	Standalone		
		30.06.2023	31.03.2023	30.06.2022
1	Total Income from Operations	25,453.79	25,392.42	20,202.50
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	15,182.94	14,098.25	12,955.00
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15,182.94	14,098.25	12,955.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,892.09	10,949.94	10,192.96
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11,889.12	10,939.28	10,192.26
6	Paid up Equity Share Capital	9,961.36	9,960.61	9,938.36
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	303,000.04	301,103.02	276,843.46
8	Securities Premium Account	173,767.78	173,716.03	173,716.03
9	Net worth	312,961.40	311,063.63	286,781.82
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	359,406.31	348,084.20	252,994.35
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	1.14	1.12	0.88
13	Earnings Per Share (of Rs. 2/- each)			
1. Basic (Not annualised for the quarter)		2.39	2.20	2.05
2. Diluted (Not annualised for the quarter)		2.38	2.19	2.04

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of financial results filed for the quarter ended June 30, 2023 which had been reviewed by the Audit committee on Jul 31, 2023 and approved by the Board of directors on Aug 01, 2023 and subjected to a limited review by the Statutory auditors for the quarter ended June 30, 2023 and filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company (www.aptusindia.com), BSE limited (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).
- The financial statements have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- Amounts for the comparative periods presented have been reclassified / regrouped, wherever necessary.

On behalf of the Board of Directors  
M Anandan  
Executive Chairman  
DIN 00033633

Place : Chennai  
Date : Aug 01, 2023

visit us at [www.aptusindia.com](http://www.aptusindia.com)

**JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED**  
(D.P. JINDAL GROUP COMPANY)  
CIN: L27201MH1983PLC233813

**Registered Office:** Pipe Nagar, Village- Sukelli, N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra; Phone: 0124-4624109  
**E-mail:** [secretarial@jindaldrilling.in](mailto:secretarial@jindaldrilling.in); **Website:** [www.jindal.com](http://www.jindal.com)  
**Corporate Office:** Plot No. 30, Institutional Sector 44, Gurugram-122003, (HR)  
**Interim Corp. Off.:** Plot No.106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 (HR)

**INFORMATION REGARDING NOTICE OF 39<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/OTHER AUDIO VISUAL MEANS (VC/OAVM), RECORD DATE AND FINAL DIVIDEND**

- 39<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of Maharashtra Seamless Limited (the Company) will be held on Monday, 28<sup>th</sup> August, 2023, at 3:00 P.M. through Video Conference/Other Audio Visual means (VC/OAVM) in compliance with General Circular 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated 28<sup>th</sup> December, 2022 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5<sup>th</sup> January, 2023 (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.
- In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2022-23 will be sent to all the shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email address and mobile numbers with their relevant depositories through their depository participants and shareholders holding shares in physical mode are requested to furnish details to the Company or Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) at [secretarial@jindaldrilling.in](mailto:secretarial@jindaldrilling.in) or [rt@akankit.com](mailto:rt@akankit.com). The notice of the 39<sup>th</sup> AGM and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website, at [www.jindal.com](http://www.jindal.com) and on the website(s) of Stock Exchanges i.e. [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).
- Members who have not registered their email address will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting or through e-voting system during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice to the Shareholders.
- Members may note that the Board of Directors at its meeting held on 28<sup>th</sup> April, 2023, has recommended a final dividend of Rs. 0.50 per equity share of the Face Value of Re. 5/- each. The dividend, once approved by the Members in the ensuing AGM, will be paid on/or after 31<sup>st</sup> August, 2023 electronically to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to their registered address. Payment of dividend will be subject to deduction of Tax at Source (TDS) at applicable rates. For more details, please refer to the communication attached with the Notice of AGM.

5. Members whose shareholding is in dematerialized mode are requested to notify any change in address or bank account details to their respective depository participant(s). Shareholders whose shareholding is in physical mode are requested to opt for the National Electronic Clearing System (NECS) mode to receive dividend on time in line with the Circulars. We urge shareholders to utilize the NECS for receiving dividends.

6. Members who wish to register their email address/bank account mandate may follow the below instructions:

Dematerialised Holding	Register/update the details in your demat account, as per the process advised by your Depository Participant.
Physical Holding	Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with RTA of the Company, Alankit Assignments Limited at <a href="mailto:rt@akankit.com">rt@akankit.com</a> .

7. In terms of the Section 91 of the Companies Act, 2013, the Company has fixed the record date 14<sup>th</sup> August, 2023 for the purpose of determining the members entitled for receiving dividend for the Financial Year 2022-23 and the said notice is also available on the website of the Company at [www.jindal.com](http://www.jindal.com).

For Jindal Drilling and Industries Limited  
Sd/-  
Pawan Kumar Rustagi  
Chief Financial Officer

Place: Gurugram  
Date: 1<sup>st</sup> August, 2023

**Astra Microwave Products Limited**  
Regd. office: Astra Towers, Survey 12/24/1, Opp. G.I. Green Building, Hitech City, Kondapur, Hyderabad, Telangana-500038  
Phone: +91-40-46618000, 46618001 Fax: +91-40-46618049  
Email: [info@astramp.com](mailto:info@astramp.com); Website: [www.astramp.com](http://www.astramp.com)  
CIN: L25999TG1999PLC013202

**NOTICE OF 32<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 32<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on **Wednesday, August 30, 2023 at 3.00 P.M. (IST)** through electronic mode [Video Conference ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM")] to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice"). The AGM is held through electronic mode in accordance with the circulars issued from time to time by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

In compliance with the MCA Circulars, circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the relevant provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Notice for convening the AGM along with the Annual Report for FY 2022-23 ("Annual Report") have been sent only through electronic mode on July 31, 2023 to the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company / Registrar and Transfer Agent viz. Purva Sharegistry (India) Private Limited ("RTA"). A Member can request for a physical copy of the Annual Report by sending an e-mail to the Company at [secretarial@astramp.com](mailto:secretarial@astramp.com) / [support@purvashare.com](mailto:support@purvashare.com).

The Annual Report is also available on the website of the Company at [www.astramp.com](http://www.astramp.com), the website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively. Additionally, the Annual Report is also available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). All the documents referred in the Notice are available for inspection electronically from the date of dispatch of the Notice till Wednesday, August 30, 2023. Members seeking to inspect such documents are requested to write to the Company at [secretarial@astramp.com](mailto:secretarial@astramp.com).

Members can join the AGM through VC / OAVM, 15 minutes before the scheduled time of commencement of AGM and during the AGM through the facility provided by CDSL at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) by using the login credentials and selecting the Electronic Voting Sequence Number (EVS) for the Company's AGM. The procedure for joining the AGM through VC / OAVM is mentioned in the Notice.

The attendance of the Members participating in the AGM through VC / OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

**Instructions for remote e-voting and e-voting during the AGM:**

In compliance with the provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the facility for remote e-voting in respect of the business to be transacted at the AGM is being provided by the Company through CDSL. Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate remote e-voting. All the Members are hereby informed that:

A person whose name is recorded in the Register of Members/Beneficial Owners list maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, August 23, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the AGM.

The remote e-voting will be available during the following period:

Commencement of remote e-voting	From 09.30 a.m. (IST) on Saturday, August 26, 2023
End of remote e-voting	Till 05.00 p.m. (IST) on Tuesday, August 29, 2023

- The remote e-voting will be disabled after 5.00 p.m. on Tuesday, August 29, 2023 and the same will be enabled only during the AGM.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members, who are present at the AGM through VC / OAVM and have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM.
- The manner in which persons who have acquired shares of the Company and became Members of the Company after the dispatch of Notice may obtain the necessary login ID and password, as mentioned in the Notice.
- For the limited purpose of receiving the Annual Report through electronic mode, in case the e-mail address is not registered with the DPs / Company / RTA, Members may register the e-mail IDs by sending e-mail to the Company at [secretarial@astramp.com](mailto:secretarial@astramp.com). Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in dematerialized form and with Company / RTA in case the shares are held by them in physical form.
- The detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form / whose e-mail addresses are not registered with the DPs / Company / RTA) are stated in the Notice.
- Members who need any technical assistance for e-voting before or during the AGM, can contact:  
Mr. Rakesh Dalvi, Senior Manager  
Central Depository Services (India) Limited,  
e-mail: [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com)  
Contact details: 1800 22 5533 / 022-2305 8542

For Astra Microwave Products Limited  
Sd/-  
G. Gurusathya Reddy  
Managing Director  
DIN No: 00003828

Place : Hyderabad  
Date : July 31, 2023



# केडगाव लिक रोड मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल - संग्राम

## जगताप

अहमदनगर, दि.

१ : गाव उपनगराच्या

विकासाला गती

दिल्यामुळेच या

ठिकाणी नागरी

वसाहती मोठ्या

संख्येने वाढत

आहेत. नागरिकांच्या

मुलभूत प्रश्नापासून

विकासाचे प्रश्न

सोडवण्याचे काम

नगरसेवक मनोज

कोतकर हे करत

आहेत.त्यांनी खऱ्या

अर्थाने विकासा

कामाच्या माध्यमातून

केडगाव ग्रामस्थांचा

विश्वास संपादन

केला आहे. त्यांच्या

पाठपुराव्यामुळे

कोतकर वस्ती येथे

रस्ता काँक्रीटकरणे

काम मार्गी लागले

आहे. केडगाव उप

नगराचे नियोजनबद्ध

व कायमस्वरूपीचे

विका साचे एक

एक प्रश्न मार्गी

लागत आहे.

केडगाव लिक रोड

या संपूर्ण रस्त्याच्या

काँक्रीटकरण्या

कामासाठी निधी प्राप्त

झाला आहे.हा रस्ता

केडगाव उपनगराचा

मॉडेल रस्ता

म्हणून ओळखला

जाईल. व शहर

विस्तारीकरणाला

चालना मिळेल.

विकासाचे काम

खेळून आणण्यासाठी

पाठपुराव्याची खरी

मजद आहे.नगरसेवक

गणज कोतकर

यांनी प्रभाग १७

च्या विकासासाठी

पाठपुरावा केल्यामुळे

मोठ्या प्रमाणात

निधी उपलब्ध झाला

आहे,असे प्रतिपादन

आ.संग्राम जगताप

यांनी केले.

नगरसेवक मनोज

कोतकर यांच्या

प्रयत्नातून केडगाव

येथील पुणे रोड ते

कोतकर-थोरात मळा

रस्ता काँक्रीटकरण

कामाचा शुभारंभ

आ.संग्राम जगताप

यांच्या हस्ते करण्यात

आला. यावेळी

नगरसेवक मनोज

कोतकर म्हणाले

की, प्रभाग १७

च्या विकासासाठी

आधी कटिबद्ध

आहोत. कोतकर

व थोरात मळा

येथे अनेक दिवसां

पासून रस्त्याचा

प्रश्न प्रलंबित

होता. विशेषतः या

भागातील महिलांनी

माझ्याकडे वारंवार

रस्त्याचे काम मार्गी

लागावे यासाठी

पाठपुरावा केला.

त्यानंतर मी आमदार

संग्राम जगताप

यांच्याकडे पाठपुरावा

केल्यानंतर त्यांनी

कोतकर-थोरात मळा

रस्ता काँक्रीटकरण

कामासाठी निधी

उपलब्ध

करून दिला.

# रोज वाचा

## दै. 'मुंबई

## लक्षदीप'

## जगताप

## अहमदनगर, दि.

## १ : गाव उपनगराच्या

## विकासाला गती

## दिल्यामुळेच या

## ठिकाणी नागरी

## वसाहती मोठ्या

## संख्येने वाढत

## आहेत. नागरिकांच्या

## मुलभूत प्रश्नापासून

## विकासाचे प्रश्न

## सोडवण्याचे काम

## नगरसेवक मनोज

## कोतकर हे करत

## आहेत.त्यांनी खऱ्या

## अर्थाने विकासा

## कामाच्या माध्यमातून

## केडगाव ग्रामस्थांचा

## विश्वास संपादन

## केला आहे. त्यांच्या

## पाठपुराव्यामुळे

## कोतकर वस्ती येथे

## रस्ता काँक्रीटकरणे

## काम मार्गी लागले

## आहे. केडगाव उप

## नगराचे नियोजनबद्ध

## व कायमस्वरूपीचे

## विका साचे एक

## एक प्रश्न मार्गी

## लागत आहे.

## केडगाव लिक रोड

## या संपूर्ण रस्त्याच्या

## काँक्रीटकरण्या

## कामासाठी निधी प्राप्त

## झाला आहे.हा रस्ता

## केडगाव उपनगराचा

## मॉडेल रस्ता

## म्हणून ओळखला

## जाईल. व शहर

## विस्तारीकरणाला

## चालना मिळेल.

## विकासाचे काम

## खेळून आणण्यासाठी

## पाठपुराव्याची खरी

## मजद आहे.नगरसेवक

## गणज कोतकर

## यांनी प्रभाग १७

## च्या विकासासाठी

## पाठपुरावा केल्यामुळे

## मोठ्या प्रमाणात

## निधी उपलब्ध झाला

## आहे,असे प्रतिपादन

## आ.संग्राम जगताप

## यांनी केले.

## नगरसेवक मनोज

## कोतकर यांच्या

## प्रयत्नातून केडगाव

## येथील पुणे रोड ते

## कोतकर-थोरात मळा

## रस्ता काँक्रीटकरण

## कामाचा शुभारंभ

## आ.संग्राम जगताप

## यांच्या हस्ते करण्यात

## आला. यावेळी

## नगरसेवक मनोज

## कोतकर म्हणाले

## की, प्रभाग १७

## च्या विकासासाठी

## आधी कटिबद्ध

## आहोत. कोतकर

## व थोरात मळा

## येथे अनेक दिवसां

## पासून रस्त्याचा

## प्रश्न प्रलंबित

## होता. विशेषतः या

## भागातील महिलांनी

## माझ्याकडे वारंवार

## रस्त्याचे काम मार्गी

## लागावे यासाठी

## पाठपुरावा केला.

## त्यानंतर मी आमदार

## संग्राम जगताप

## यांच्याकडे पाठपुरावा

## केल्यानंतर त्यांनी

## कोतकर-थोरात मळा

## रस्ता काँक्रीटकरण

## कामासाठी निधी

## उपलब्ध

## करून दिला.

## PUBLIC NOTICE

Late Mrs. Khaziza Faku Mirza is a joint member of the Lotus Park-2 Co-op. Housing Society Ltd., having address at Flat no. 1104, B Wing, Aqsa Masjid Road, Jogeshwari (W), Mumbai - 400102 and holding the Flat bearing No. B/1104 situated at 11th Floor in the building of the Society known as Lotus Park-2, Late Mrs. Khaziza Faku Mirza died on 29th November, 2021. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs other claimants / objector or objectors to the transfer of said shares and interest of the deceased member in the capital / property of the Society with in a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of deceased member in the capital / property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the by-laws of the Society. The claims / objection, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the by-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors in the office of the society / with the Secretary of the Society between 12.00 p.m. to 2.00 p.m. from the date of publication till the expiry of its period.

For and on behalf of  
The Lotus Park-2 Co-op. Housing Society Ltd.  
Sd/-  
Hon. Secretary  
Place: Mumbai Date: 02/08/2023

## TENDER NOTICE

Sealed tenders are invited from resourcefull Developers for Redevelopment of CHARKOP ABHISHEK CHS. Ltd. (MHADA) Plot Area 1343.25 sq.mtr. As per P/R. Card 401, Charkop 1, Veer Savarkar Marg, Charkop, Sector 4 RSC 35, Kandivali (West), Mumbai - 400067.

Members: 35  
Tender Forms available at: DEODHAR ASSOCIATES PMC/ARCHITECTS AN ISO CERTIFIED FIRM Kaledonia, 504/B, Sahar Road, Andheri (E), East, Mumbai - 400 069. Tel: 9892225241/ 022-4968 3817 From 02/08/2023 To 15/08/2023

Between 10 am to 10 pm Tender Cost Rs. 10,000/- by Cash (Non Refundable). The bid should be submitted along with EMD refundable Rs.1.50 lakhs by Pay Order to CHARKOP ABHISHEK CHS. Ltd. Submission Date on or before 17/08/2023

Between 10 am to 6 pm at the PMC office (The Society reserves the right to reject any or all the offers and/or accept any offer without assigning any reasons)

## SBI वी स्टॅंडर्ड बॅंटीज लिमिटेड

(CIN: L65990MH1945PLC004452)  
नोंदीकृत कार्यालय: स्मन कोर्ट इमारत, पोस्ट हॉस्पिटलसमोर, १३, अंधेरी रोड, वस्ती, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दूर. क्र.: ०२२-२४९६२४६९, ई-मेल: standard.borities.123@yahoo.co.in, वेबसाईट: www.standardborities.co.in

सूचना  
सिम्बुलीक अँड एक्स्चेंज बॉर्ड ऑफ इंडिया (लिमिटेड) अँड इन्व्हेस्टमेंट अँड फिन्सिअल रिक्वजिमेंट रेग्युलेशन २०१५ (लिमिटेड) प्रकल्पाने ज्या दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत निवृत्त झालेले संपूर्ण कर्मचारी, ३० जुलै, २०२३ रोजी संपूर्ण निवृत्तीसाठी कंपनीकडून अंतिम वेतनाची विलंबित वेतनाची व मरणात येणे यामुळे वेतनाची सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाला पत्रा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या <http://www.standardborities.co.in> व वेबसाईटवर उपलब्ध होईल.

सेबी (आर्डीएन व्हायर इंग्रजी) अधिनियम, २०१५, सुधारप्रमाणे, अनुबंधी बी चे ध्यातून खंड ४ यहावर्षाला कंपनीचे अर्जित व्यक्तीद्वारे व्हायरिंग नियम, परीक्षण व अडवलासाला अर्जित प्रक्रिया व संचालनचे संकेतिकावरील खंड ६ मुताबकी संचालक, पर्यटन कॅम्पेअरद्वारे कंपनीचे व्यवसायावरील व्हायरिंग दि.१ जुलै, २०२३ पासून सुरु करण्यात आले जाऊ शकते. ३० जुलै, २०२३ रोजी संपूर्ण निवृत्तीसाठी अंतिम वेतनाची विलंबित वेतनाची व मरणात येणे यामुळे वेतनाची सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाला पत्रा होणार आहे.

टीकाण: मुंबई  
दिनांक: ०१ ऑगस्ट, २०२३

## Aplab LIMITED

CIN No. L99999MH1964PL013018  
Regd. Office : Plot No. 12, TTC Industrial Area Thane Belapur Road, Digha Navi Mumbai - 400 708

## NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of Aplab Limited will be held on Friday, 11<sup>th</sup> August, 2023, inter-alia, to consider and take on record, the Unaudited Financial Results (Standalone) of the Company for the first quarter ended 30<sup>th</sup> June, 2023.

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. [www.aplab.com](http://www.aplab.com) and also on the website of the BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

By order of the Board  
For Aplab Limited  
Sd/-  
Rajesh K. Deherkar  
CFO & Company Secretary

Place : Navi Mumbai  
Date : 02<sup>nd</sup> August, 2023

## क्रेसिट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड

बी २१०, कमाकिया वॉलस्ट्रीट, चकाला सिग्नलजवळ, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१३. सीआयएन: युएफ१९९एमएच२०२५पीटीसी२६८९१३  
दूर.क्र.: (०२२) ६२३९६०३१, ईमेल: vikash.agarwal@paretocapital.in, वेबसाईट: www.crescitainvest.co.in

जारी सूचना  
क्रेसिट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे सेबी पोर्टफोलिओ व्यवस्थापक नोंदणी माघारी देणे.

क्रेसिट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएमपीएल) हे सेबी नोंदणी क्र. आयएनपी०००००००२६ धारक सेबी (पोर्टफोलिओ मॅनेजमेंट) रेग्युलेशन अंतर्गत पोर्टफोलिओ व्यवस्थापक म्हणून भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) सह नोंद आहेत.

व्यवसाय पुर्तिसंयोजक भाग म्हणून सीआयएमपीएल यांनी सेबीसह पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस (पीएमएस) अंतर्गत त्यांची नोंदणी परत दिली आहे. हे लक्षात घेता कोणतीही तक्रारदार पक्षकारां सद्दर सूचनेच्या तारखेपासून ३० दिवसात कंपनी किंवा सेबीकडे सद्दर व करणेबाबत प्रस्तुतीकरण सादर करावे.

सेबी नोंद क्र. : आयएनपी०००००५०२६  
सेबीसह लागू असलेली श्रेणी: पोर्टफोलिओ मॅनेजर  
क्रेसिट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड  
सही/-  
विकास कुमार आररावत  
संचालक  
डीआयएन:०२४३४०८८

टीकाण: मुंबई  
दिनांक: ०१.०८.२०२३

## orbit exports ltd.

सीआयएन:एल४०३०एमएच१९८३पीएससी०३०८०२  
नोंद. कार्या. : १२२, मिर्झा भवन, २रा मजला, दिवांगी बाजार रोड, के.सी. कॉलेजजवळ, चर्चोटी, मुंबई-४०००२०; दूर.: ११२-२२-६६२